LOKMAT TIMES

#### Business: Building Things 5

## FPIs sold stocks of 37.543 crore in Aug

New Delhi: In August, FPIs sold stocks to the tune of Rs 7,543 crore, V.K. Vijayakumar, Chief Investment Strategist

After three months of sus

After three months of sus-tained buying with cumu-lative investment of Rs 1,37,603 crore, FPIs have turned sellers in India. Strength in the dollar index and the US 10-year bond yield remaining well above 4 per cent is a short-term negative for FPI flows to emerging markets like India, he said. FPIs continue to be buyers in financials, capital goods

in financials, capital goods and financials and also in IT selectively. A significant trend in the market is that FPI selling is countered by



strong DII buying, he added strong DII buying, he added.
In view of the strong dollar and high US bond yields
FPIs may continue to sell in
India, he added. Also, since
the markets have rallied
smartly during the last three

smartly during the last three months, some profit booking by FPIs would be rational and can be expected. Despite the outflow of FPI in July, sustainability of the stock market also indicates the strength of domestic in-vestors and their maturity, says Kislay Upadhyay, small-case manager and Founder of FidelFolio Investments.



Kutch

minister Amit Shah during the foundation stone laying ceremony of the IFFCO Nano

district on Saturday. Shah said India needs a new green revolution under the leadership of Prime Minister Narendra Modi to show the path of natural farming to the world and lead

the way for

#### **GREEN REVOLUTION!**



Guwahati to host Northeast's first-ever

defence tech expo Samsung Galaxy Z Fold 5 unfolds next era of multi-tasking, gaming

■ Photo design firm Shutterfly shuts down facility, lays off 246 employees

Oil prices could go even higher if OPEC sticks to production

Toyota recalls around 168K vehicles over fire risk in US

## ONGC's Q1 net profit drops 34 per cent

Profit of ₹10,015 cr in April-June compared to ₹15,206 cr last year

OUR CORRESPONDENT

he net profit of Oil and Natural Gas Corporation (ONGC) Jell over 34 per cent in June quarter on decline in oil prices and lower output, the firm said.

Net profit of Rs 10,015 crore Net profit of Rs 10,015 crore
in April-June (first quarter
of current 2023-24 fiscal year)
compared to Rs 15,206 crore
earning in the same period
last year, the company said
in a statement.

ONGC, India's top crude
oil and natural eas producer

ONGC, India's top crude oil and natural gas producer earned \$76.49 for every barrel of crude oil it produced and sold from nomination fields against a net realisation of \$108.55 per barrel last year.
Oil prices globally had risen sharply in April-June 2022 after Russia's invasion of Ukraine led to uncertainties over supply and demand.

mand.

Crude oil pumped out of below ground and seabed is refined in refineries to produce petrol, diesel and other fuels. Natural gas is used to generate electricity as well as burn kitchen stoves and run

चौदावे पुण्यस्मरण

The reduction in ONCC's production in Q1 FY 2023-24 was due to shutdown in Panna-Mukta offshore platforms for commissioning of new crude oil pleilne to modernise its evacuation facilities, post taking

modernise its evacuation racilities, post taking over from JV partners, cyclone Biparjoy (June 2023) disrupting offshore and onshore production and crude or in southern India had to be stopped as a refinery there stoppe receiving oil, following a leakage in their pipeline."

ONGC said it made four oil and gas discoveries in the first quarter. Of these, three are new prospects in offshore areas and one is an onland find. The discoveries include a find in discoveries include a min the Mid and South Tapti field in Mumbai offshore "This prospect discovery has been named 'Pukhraj','

the statement said automobiles (CNG)

automobiles (CNG).
ONGC said crude oil production was 3.2 per cent lower at 4.6 million tonnes, while gas output fell 3.3 per cent to 5.04 billion cubie meters.
To counter the decline in production from some of the matured and marginal fields, ONGC is implementing well interventions and advancing

new well drilling activities "The current decline in production is temporary. The same will be compensated in upcoming quarters with com-mencement of additional

mencement of additional production from new projects; especially by crude oil production commencement from KG-98/2 in Q3 2023-24," it added ded. ONGC said it made four ONGC said it made rour oil and gas discoveries in the first quarter. Of these, three are new prospects in offshore areas and one is an onland find. The discoveries include a find in the Mid and South

Tapti field in Mumbai off-shore. "This prospect discov-ery has been named 'Pukhraj'," the statement said. In a Krishna Godavari basin onland block, a devel opment well hit a new hydro carbon bearing pay zone.

#### 'Work in tandem on scheme for loans to vendors'

Karad directs banks civic bodies

BHUBANESWAR

Union MoS for Finance Bhagwat K Karad on Sat-urday asked banks and civid

Bhagwat K Karad on Saturday asked banks and civic
bodies to work in collaboration with each other to
achieve the goals of the PM
SVANidhi scheme, which
was launched to help street
evendors get easy loans.
Chairing a regional-level
meeting to assess the progress of the scheme in Bihar,
Jharkhand, Odisha and West
Bengal, Karad asked civic
bodies to review the applications returned by banks
and resubmit them after rectification.
He also asked the civic
bodies to work in a 'camp
mode' and mobilise fresh applications to achieve the targets in a time-bound manner.

plications to achieve the targets in a time-bound manner.
Karad encouraged civic bodies to intensify their efforts with innovative strategies to enhance the digital onboarding of street vendors, a statement said. He emphasised on improvement in profiling of the scheme's beneficiaries and their families to facilitate that linkages to very

tate their linkages to var-ious central welfare

#### HDFC Bank CEO flags funding risk post merger

Says net interest margins may get hit

After the successful \$40 billion amalgamation with its parent, private lender HDFC Bank chief Sashidhar Jagdishan on Friday flagged funding as a risk, reported PTI.

Jagdishan flagged his concern to the shareholders at its maiden annual general meet-

maiden annual general meeting after the merger came into effect on 1 July. He said, "As you know, the risks of the merger are the funding part of it." The HDFC has not been fully successful in getting all the forbearance it had sought from the Reserve Bank of India the forbearance it had sought from the Reserve Bank of India (RBI) on the liabilities front as of now. The apex bank regulating body had refused to provide any exemptions on Cash Re-

I think time will tell but we're extremely confident in the way that we have grown over the last 10 years, there is no we will not be able to surmount the even grab the opportunity to grow similarly over the next many years.

-Sashidhar Jagdishan, CEO, HDFC Bank

serve Ratio (CRR) and Stat-utory Liquidity Ratio (SLR) requirements on the deposits that come from HDFC, which was a deposit-taking entity. Apart from this, concerning

Apart from this, concerning the RBI's move to put an in-cremental CRR of 10 percent on deposit accretions in all the scheduled commercial banks after May RBI has raised ques-tions.

#### Poverty rate falls to 11.66% in Gujarat

In a socio-economic mile-In a socio-economic milestone for Gujarat, a total of 47,84,122 people have come out of poverty between 2015-16 and 2019-21, constituting about 5.13 per cent of the state's population.

This was revealed in a report titled 'National Multidimensional Poverty Index: A Progress of Review 2023', released by Niti Aayog.

Aayog. The report showcases

The report showcases that approximately 13.5 crore individuals across the nation have come out of poverty in the same time frame. The report illustrates the marked improvement in Gujarat's poverty rates, where the percentage of impoverished individuals decreased from 18.47 per cent to 11.66 per cent.

## RVNL Q1 profit jumps 15% to ₹343 cr, revenue up 20%



तिनम् अभितादन

स्पेत्व तुम्मच्या स्मरणात 

स्वेत तुमच्या स्मरणात 

मानी ज्योते तु. कायले.
देवर नावडे, मा. डॉ. जतभी कारले. नावडे,
रुक्त बात्यांडे, सी. डॉ. राजभी कारले. नावडे,
डॉ. मानवी कारले. ही. दिम्ही कारले. मा हिस्स्य,
दि. मेवल कारले आणि दि. अर्जुन, वि. तिवेत, वि. मा

• साई पार्थ एन्टरपाईजेस प्रा. ति. • तुकाराम कापसे ऑनलाई सर्विसेच प्रा. ति. • 'डोर' हेस ऑन रेंट एल.एत. पी. पूर्ण

Net profit of RVNL iumped 17% from ₹283 crore during O1FY23 to ₹333.5 cr

OUR CORRESPONDENT

New Delhi: Rail Vikas Nigam Limited (RVNL) released its Q1FY24 results on Saturday and posted a 15% year-on-year jump in its consolidated net profits which reached Rs 343 crore during Q1 from Rs 297.6 crore during the corresponding quarter last fiscal. The revenue from operations of the RVNL jumped 20% year-on-year to Rs 4,640.7 crore

entially, the net profit Sequentially, the net profit of the company plunged 4% at it stood Rs 359.3 crore dur-ing the quarter ending March 2% quarter-on-quarter as it stood at Rs 5719.9 crore during

stood at Rs 571.9 crore during Q4FY23.

In Standalone terms, the net profit of RVNL jumped 17% from Rs 283 crore during Q1FY23 to Rs 333.5 crore during the period under review. The revenue from operations in the standalone terms rose 17% to Rs 5.446.2 crore during the period under review. The Earning Per Share (EPS) of the company jumped

from Rs 1.43 during the same quarter last year to Rs 1.65 during the period under re-view. In standalone terms, the EPS grew from Rs 1.36 during Q1FY23 to Rs 1.60 during the quarter ending June 2023.

#### Navratna status for RVNL

Tor RVNL

RVNL primarily focuses
on the development and implementation of railway infrastructure projects. It was
established in 2003 as a public
sector enterprise under the
Ministry of Railways. RVNL
plays a crucial role in modernizing and expanding the
railway network in India to
enhance connectivity, effienhance connec ciency, and safety.

## Foxconn to up investment in Telangana to \$550 mn

Facility will serve as a hub for Foxconn Interconnect Technology's operations

OUR CORRESPONDENT WITH AGENCY INPUTS

Hyderabad: The Board of Directors FIT Hon Teng Ltd (Foxconn) approved the investment of USD 400 million in Telangana, V Lee, Foxconn India representative said in a social media post.

Taiwan-based contract manufacturer Foxconn is Apple's biggest supplier.

"FIT Singapore's proposal to make a capital injection of USS 400,000,000 to Chang Yi Interconnect Technology (India) Private Limited,

of US\$ 400,000,00 to Chang Yi Interconnect Technology (India) Private Limited, which is held by FIT Singa-pore as to 99.99 per cent of the capital stock," FIT Hon Teng informed the Hong Kong Stock Exchange. Posting the company's dis-closure on his social media handle, V Lee said "Moving so fast, Telangana! Another



The fresh investment proposal is in addition to the dready committed USD 150 utilion earlier."

- KT Rama Rao, Telangana Minister for IT and

■ The proposed electronics The proposed electronics manufacturing facility at Kongara Kalan near here is a milestone for the Taiwanese firm's global expansion strategy diversifying its global manufacturing base.

US\$400M is coming." "Our friendship with Fox-conn Group remains stead-fast, each of us delivering on mutual commitments.

With total infusement of \$550m (adding previous \$150m), FIT is poised to deliver on its promises in Telangana. This once again proves Telangana Speed," Rama Rao tweeted on X.

Electronics major Foxcom Interconnect Technology in May laid the foundation for a new electronics manufacturing facility in Telangana as part of its USD 500 million investment in the state. The proposed electronics manufacturing facility at Kongara Kalan near here is a milestone for the Taiwanese firm's global expansion strategy diversifying its global manufacturing base, a press release had earlier said.

The proposed facility will serve as a hub for Foxconn Interconnect Technology's operations in Telangana allowing the firm to expandits production capacity, it said.

Earlier this year, Foxconn Technology Groun chairman

ia. Earlier this year, Foxconn Technology Group chairman Young Liu along with his senior officials met Telan a Chief Minister K Chan

#### CHHATISGARH INVESTMENTS LIMITED

CIN: LE7/20MH/1982PLC331831

Regd. Office: 73-A, Central Avenue, Nagpur (MH) - 440018

Email: cil\_rpr@rediffmail.com Ph: 0771-2214212 Website: www.cginvest.co.in

EKTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

(Rs in Lakhs except per share data For the Quarter Ended Year Ended 30.06.2023 31.03.2023 30.06.2022 31.03.2023 Unaudited Audited Total income from operations (net)
 Net Profit/ (Loss) for the period (before tax, 7,416.39 (705.73) 19.27 exceptional and/or extraordinary items )

Net Profit/ (Loss) for the period before tax, (after exceptional and/or extraordinary items )
Net Profit/ (Loss) for the period after tax, (after exceptional and/or extraordinary items.)

Total Comprehensive income for the period (Comprising ProfitLoss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)) 12,937.92 5,183.70 33,538.52 25.80 

For the Quarter Ended Year Ended 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 | 31.03.2023

**Sharad Pawar** refuses to bless...



Deputy chief minister Ajit Pawar leaves after the meeting with Sharad Pawar

Continued from pg 1 Continued from pg 1 Atul Chordia and NCP state president Jayant Patil were also present. After nearly two hours, Ajit Pawar was seen leav-ing the premises in a car at 6:45 nm while arms at 6:45 pm, while apparently trying to avoid cam

ras. Sharad Pawar and Aiit Pawar were in Pune on Saturday to attend various programmes separately.

#### **Australian PM to** visit India to attend G20 meet

New Delhi: Australia on Sat-urday announced that its Prime Minister Anthony Albanese will attend the G20 summit in Delhi

attend the G20 summit in Delhi
on September 9 and 10.
The Australian prime minister's visit to India will be part
of his three-nation tour. The
other two countries that he will
be visiting are Indonesia and

be visiting are Indonesia and the Philippines.
"From September 9-10, the Prime Minister vill attend the Prime Minister vill attend the G20 Leaders' Summit in New Delhi," the Australian government said in a statement. It said G20 is the world's pre-eminent forum for global economic cooperation and the leaders will focus on navigating the global economy back to strong, sustainable and resilient growth.



#### होंकसत्ता ५

# मोकाट जनावरे रस्त्यावर, भटक्या श्वानांचाही हैदोसं!

लोकसना प्रतिनिधी

नागपूर: शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला आहे. त्यातच भटक्या श्वानांचा हैदोसही वाढला आहे शहरातील सर्वच भागातून याबाबत तकारी असतानाही महापालिका मात्र हातावर हात ठेऊन बसल्याचा आरोप

रात्री घरी परतणाऱ्या नागरिकांच्या मागे कुत्रे धावतात. त्यांना सळो की पळो करून सोडतात. मागे लागलेल्या कत्र्यांमळे वाहनचालक घाबरतात. अनेक अपघातही घडत आहेत, पाळीव श्वानांकडन होणाऱ्या घाणीचाही प्रश्न गंभीर झाला आहे. या संदर्भात अभय कोलारकर यांनी



आहे माहितीच्या अधिकारात माहिती पाळीव श्वानांसाठी परवाना देताना मालकांना काय नियम लागू आहेत, पाळीव श्वानांनी वस्तीत घाण केल्याबहल मालकाला काय शिक्षा होते, शहरातील किती भटक्या

नसबंदी शस्त्रक्रिया

शहरातील भटक्या श्वानांत आहे. त्यांना भांडेवाडीमध्ये ठेवले जात आहे. या भटनया श्वानांची

केली जाते. असे प्रश्न यात होते

घरासमोर 'कुत्र्यापासून सावधान' अशी पाटी लावणे व त्यावर परवाना क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे ज्यांच्याकडे तीनहन अधिक पाळीव ेत्यांनी झोनल अधिकाऱ्यांकडून विशेष परवानगी

ध्यावी असा निर्णय महापालिकेने जुलै २००८ मध्ये घेतल्याचे आरोग्य विभागाने कळवले. मात्र ७० टक्के श्वान मालकांनी अशी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे

पाळीव श्वानांच्या मालकांनी नियमांचे पालन न केल्याची तक्रार आल्यास नोटीस दिली जाते. मात्र ऱ्या तीन वर्षात केवळ १० प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. महापालिका श्वानांना मारत नाही त्यामुळे आता नागरिकांनी भटक्या श्वानांना लक्ष्य करणे सुरू केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसापर्वी सहकार नगर परिसरात दोन मृत श्वान रस्त्यावर पडलेले दिसून आले.

## जुन्या पेन्शन योजनेसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचा मोर्चा

करण्यात आली चवताळलेल्य

किंवा वेड्या कुत्यांवर काय कारवाई

विचारली.

श्वानांची

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपर : जनी पेन्शन योजना पन्हा पुरू करण्यात यावी म्हणून देशभरातील रेल्वेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी दिल्लीत एकत्र येत रामलीला मैदानावर मोर्चा काढला

ऑल रेल्वेमेन फेडरेशन राष्ट्रीय संयुक्त मंच, राष्ट्रीय रेल्वे मजदूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये नागपूर विभागातील ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते उपणप्त सहभागी झाले होते. नागपूर विभागाचे प्रमुख विभागीय सचिव



कार्यालयाचे कार्याध्यक्ष हबीब खान, नरेंद्र धनफोले, प्रमोद बोकडे, बिपीन पाटील, साजी कोसी. आसिफ अली. ई.व्ही. राव, स्नेहलता साखरे, ममता राव .... ताखर, ममता राव आणि नागपूर विभागातील १५ शाखेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

युनियनचे सरचिटणीस वेणू पी. नायर म्हणाले की, रामलीला मैदानावरील कर्मचाऱ्यांचा हा मोर्चा सरकारला इशारा आहे. त्यानंतरही भारत सरकारने जुनी पेन्शन योजना आणली नाही तर

.... यावेळी नॅशनल रेल्वे मजदः

#### डॉ. रवींद्र शोभणे यांचा आज सत्कार लोकसत्ता प्रतिनिधी

रवींद्र शोभणे यांची अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यानिमित्ताने उद्या रविवारी सकाळी ११ वाजता विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात विदर्भ साहित्य संघातर्पे . त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार पा महेश एलकुंचवार आणि प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

## आईचा खून झाल्याचे कळताच मुलगा निःशब्द !

सनाचा मारेकरी अमितला शुक्रवारपर्यंत कोठडी अनिल कांबळे. लोकसत्त

**नागपूर :** 'तुझ्या आईच्या कारचा अपघात झाला असून हात आणि एक पाय ''फ्रॅक्चर' झाला आहे. त्यामुळे ती जबलपूरच्या रुग्णालयात उपचार घेत आहे'' अशा शब्दात उपचार घत आह । अशा शब्दात सना खान यांची आई मेहरुनिसा यांनी सना यांचा १२ वर्षीय मुलगा अल्फास (बदललेले नाव ) याची समजूत काढली. मात्र, त्याने आईला भेटण्याचा हट्ट धरला. त्यामुळे मेहरुनिसा यांनी कसेतरी धाडस एकवटवून 'तुझ्या आईचा खून झाला...' हे सत्य त्याला सांगितले. ते



ग्रेकताच अल्फाम हा निःशब्द झाला. आईच्या फोटोला छातीशी कवटाळन रडायला लागला. य प्रसंगाने उपस्थित नातेवाईकांच्याही अंगावर काटा उभा झाला.

भाजप नेत्या सना खान यांना १२ वर्षीय मुलगा आहे. दीड वर्षांपूर्वी सना यांची फेसबुकच्या माध्यमातून अमित साहू (जबलपूर) याच्याशी ओळख झाली. दोघांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. अमित हा कुख्यात

## कुटुंबीयांचा प्रेमविवाहास विरोध होता

जानेवारीत अमित साहू हा सना खान यांच्या घरी आला. त्याने सना यांची आई मेहरुनिसा खान यांची भेट घेऊन लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, मेहरुनिसा यांनी प्रेमविवाह करण्यास थेट नकार दिला. मुलीचा मित्र आहेस, तर तेच नाते ठेव. मैत्रीला नात्यात बदलू नकोस, अशी तंबी दिली. परंतु, सना खान यांनी गुपचुप लग्न केल्याची चर्चा आहे.

गुंड असून त्याचा जबलपूरमधील दहेरी हत्याकांडात सहभाग आहे. तो दारू, वाळू आणि गांजा तस्करी करायचा. अमितची पत्नी पोलीस दलात असल्यामळे तो तिच्या पदाचा गैरवापर करीत होता. त्यातच त्याने सना खानला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याकडून ५० लाख रुपये घेऊन वाळू-गांजा तस्करीच्या व्यवसायात गुंतवले. विवाहित

रमेश बंग यांची टीका

नागपूर: काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषद

आणि पंचायत समितीने डिगडोह ग्राम

निलडोहला नगरपंचायतचा दर्जा

मिळावा म्हणून ठराव राज्य सरकारकडे सादर केला. त्यामुळे ते

नगरपरिषद आणि

लोकसत्ता प्रतिनिधी

असतानाही त्याने सना खान यांच्याशी लग्न केले. २ ऑगस्टला त्या जबलपूरला गेल्या. २७ तोळ्याच्या सोनसाखळीवरून वाद ड्याल्याने अमितने सनाचा खन केला आत्पान आमतन सनाचा खून करा। या प्रकरणी अमित आणि त्याचा नोकरी जितेंद्र गौडला अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शक्य झाले. त्याचे श्रेय हिंगण्याचे

आमदार समीर मेघे यांनी घेण्याचा

प्रयत्न करू नये, अशी टीका माजी

मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश

बंग यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती

प्रशासनाने सर्वप्रथम ठराव केला

त्यानंतर नगर विकास मंत्रालयाने

नगरपरिषद व नगरपंचायतीची घोषणा

केली. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचा

## बंडखोराला बोलण्याची संधी दिल्याने केदार संतापले

लोकसभा आदावा बैठकीतील प्रकार लोकसत्ता प्रतिनिधी

**नागपूर :** जिल्हा परिषदेत बंडखोरी करणारे काँग्रेसचे कामठी तालकाध्यक्ष नाना कंभाले यांना लोकसभा निवंडणुकीच्या तयारीच्या आढावा बैठकीत बोलण्याची संधी दिल्याने माजी संतापले. त्यामळे कंभाले यांना त्यांचे भाषण दोन मिनिटात आटोपते घ्यावे लागले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाचे निरीक्षक म्हणून रामटेक लोकसभा मतदारसंघातील संघटनेच्य स्थितीचा आढावा शनिवारी ापरातील रविभवन येथे घेतला या बैठकीत १३ पैकी ४

पत्र सं. वि.लो.शे/अजनी/वीटीसी/23-24

देण्यात आली. भाषणासाठी कामठीचे तालुकाध्यक्ष नाना कंभाले यांचे नाव उच्चारताच सुनील केदार यांनी संताप व्यक्त केला. शेजारी बसलेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळव यांच्याकडे बघून केदारांनी नाराजी दर्शवली केदारांच्या नाराजीमळे कंभाले यांना केवळ दोनच मिनिटे बोलता आले. कंभाले यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यामुळे केदार यांची कंभाले यांच्यावर खप्पामर्जी आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी जिल्हा परिषदेत एकहाती विजयी पताका फड़कव्ल्याबद्दल माजी मंत्री सुनील केदार यांचे कौतक केले. ते म्हणाले, मी आणि सुनील केदार असे नेते आहोत. जेथे हात

घालतो तिथे हमखास यश

दिनांक: 07:08:2023

मध्य रेल्वे

पत्र सं. हि. (शो. शे) अवजनी जोटीसी(123-24 हिनोवंड: 07:08:2023 ''रेल्ट करीडाल किलाम'' गोवजे अनार्ग, 2023-24 प्रणा 23 वे बेच सारी, विद्याद लोको गोंड आवरी, नागपुर भणेल युक्कसूलीसारी' 'शार्ट दर्मि' (3 आठवबड़े) प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणायाठी वरील जागे मध्ये 10वी उत्तीर्ण अस्मान विद्याद करियाद आहे. या प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणायाठी वरील जागे मध्ये 10वी उत्तीर्ण अस्मान विद्याद कार्तित आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमान 30 युक्कस्तुवतीर्णी निवद कहन लांगा फिटर ट्रेडेच प्रशिक्षण देखें त्याता जाति. या प्रशिक्षणायाठी अस्मित्र पुरुक्त वे प्रशास आहे. यह प्रशिक्षणायीच मध्यान विद्यासाण निवस्ता मध्यान स्वारः करती लांगेल प्रशासाः 15 हासस्कृत उत्तीर्था, 20 यद 18-55 वर्षे 3, अजनीवी तार्वाख उत्तर 30.20 (0.00 वास शे) 20.08.2023 (2.35 लाग्न प्रशिक्षणायोज अर्थ अनिवादीत केला जार्बंद इच्छक उमेदवार प्रशिक्षणायाठी अर्थ कर प्रकताता आणि प्रशासीवार प्रशिक्षणायोज अस्मान विद्याद प्रशिक्षणायाठी अर्थ कर प्रकताता आणि प्रशासीवार प्रशिक्षणायोज अस्मान विद्याद प्रशिक्षणायाठी अर्थ कर प्रकताता आणि

## SHRIRAM

श्रीराम फायनान्स लि. पताः प्रतंट नं. ३, जववुगं सोसावटी नं. १, एकसीआव कॉलोनी च्या मागे, मनिष नगर, नागपूर- ४४००१५.

आमदार समीर मेघे यांनी श्रेय लाटू नये

प्यश्चिमार । गहाणा/ वारण मिळकतीचा तपशिल खालारी रूपात आला आहे. गहाणकारोचे नाच - १) मेससे एस.डी. डेबलपसे औरड किल्डसं, प्रो.ग्रा. श्री डयत्स सुरेतराय हुंगे श्री. उचला सुरेतराय हुंगे, १) श्रीमानी मंदा सुरेता वर्ष सुरेतराय हुंगे, यति सार्व गहणार- पत्ता- प्रतीट ७४, रमना मार्गितों रोड, श्रिव मंदिर समोर, इंग्रय नाम, जि. नामपुर, महारापट्-४४००९.

## स्पेनच्या तुलनेत भारतात अत्यल्प अवयवदान

प्रा. डॉ. टॉम चेरियन यांची माहिती

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

**नागपुर :** स्पेनच्या तुलनेत भारतात अत्यल्प अवयवदान होतात. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात, अशी माहिती सप्रसिद्ध यकत प्रत्यारोपण तज्ज्ञ प्रा. डॉ. टॉम चेरियन

गप्पा हा कार्यक्रम उद्या रविवारी

सायंकाळी ६.३० वाजता आयोजित

कार्यक्रमात प्रसिद्ध समाजेवक डॉ.

विदर्भ साहित्य संघ - प्रसिध्द

साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची

मळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या

अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार, ज्येष्ट

नाटककार महेश एलकुंचवार आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग

यांच्या प्रमुख उपस्थितीत, विदर्भ

साहित्य संघाच्या अमेय दालनात

सकाळी ११ वाजता. महापालिका - माझी माती माझा

देश या कार्यक्रमातंर्गत ७५ झाडांचे रोपण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

यांच्या उपस्थितीत. भारतीय

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे

णवीस सेंटर सिव्हील लाईन येथे

आला आहे

#### मूत्रपिंड प्रत्यारोपणाने आयुष्य वाढते

मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. सूर्यश्री पांडे म्हणाल्या, मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर ९७ टक्के रुग्ण एक वर्षाहून अधिक तर ८७ टक्के रुग्ण हे पाच वर्षांहन अधिक जगतात. प्रत्यारोपणाच्या वेळी विशेष काळजी, योग्य औषध, योग्य आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. आवश्यक काळजी घेतल्यास प्रत्यारोपण केलेला रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो, असेही पांडे यांनी सांगितले

अवयवदान दिनाच्या पर्वसंध्येला व्होकार्ट रुग्णालयात अवयवदानाशी संबंधित उडान हा कार्यक्रम झाला.

त्यात अवयवदान करणाऱ्या नागरिकांचा सम्मान करण्यात म्हणाले, स्पेनमध्ये प्रति दहा लाखांमध्ये ३३ ते ३५ जणांकडून अवयवदान केले जाते. भारतात प्रति दहा लाखांमध्ये केवळ ०.३ नागरिकच अवयवदान करतात. योग्य जनजागृती करून देशात दहा लाखात ३ जणांनीही अवयुवदान केल्यास अनेकांचे जीव वाचणे शक्य असल्याचे त्यांनी

आला. यावेळी डॉ. चेरियन पढे

#### 'कलावंताच्या मनातील गप्पा' आज

विद्यालयाच्या शेजारी, चिंचभुवन सकाळी ११ वाजता आधार बहुउद्देशीय संस्था सुलेखनकार अच्युत पालव यांची सुलेखन कार्यशाळा, स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे ले आऊट येथे दुपारी १ वाजेपासून. मकर्सअड्डा - रिद्धी विकमशी यांचा सुनो मोरे मोहन कार्यक्रम, मकर्सअङ्गा हजारीपहाड

अभय बंग यांची प्रकट मलाख घेतली जाणार आहे. दुरुगकर हे डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे

चिटणवीस सेंटर - कलावंताच्या मनातील गप्पा या कार्यक्रमात डॉ चिटणवीस सेंटर सिव्हील लाईन

लोकसत्ता प्रतिनिधी

ध्यप्रदेशातील उच्चशिक्षित दोन दिसणाऱ्या जवळपास १० हजा नोटा छापल्या. या नोटा बाजारात त्यांच्याकड्तून ४८ हजार ७०० रुपयांच्या

मध्य प्रदेशातील जिल्ह्यातील बहेरी गावचा मुख्य आरोपी आकाश अन्नपूर्णाप्रसाद पांण्डेय (२१) हा काम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये पदवीधर आहे. आकाशला ऑनलाईन

एकाच तासात दीड लाख रुपये हरला. त्यामुळे त्याने मित्र धीरज दिनेश तिवारी (२८,डागा, दिनेश अमरपाटन) याच्यासह बनावत नोटा छापण्याची योजना आखली त्याने शंभर रुपये किमतीच्या हबेहब नोटा छापणे सुरु केले. प्रवीण रामजी पाटील (२१, पीपरहा, ता. सिहाओल) याला नागपुरात ५०० बनावट नोटांसह पाठवले. त्याने आतापर्यंत बाजारात अनेक नोटा नोटाबाबत माहिती मिळाली, त्यांनी गौंडखेरी येथील एका गोदामावर छापा घातला. प्रवीण पाटील याला बनावट नोटासह अटक केली त्यानंतर मध्यप्रदेशातून मुख्य सूत्रधार आकाश पाण्डेय आणि धोरन तिवारी यांना अटक केली

# घरातच छापल्या बनावट नोटा

**नागपूर**ः गेमिंग ॲपवर जुगार ाचे व्यसन लागल्यामते यवकांनी चक्क बनावट नोटा घरीच छापण्याची योजना आखली. शंभर रुपये किंमतीच्या हुबेहुब चालविण्यासाठी एका युवकाला नागपुरात पाठवले. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली. ्बनावट नोटा जप्त

चलनात आल्या. गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे यांना बनावट त्याच्याकडून बनावट नोटा आणि नोटा तयार करण्याची मशीन जप्त

# रेल्वेमवव हेल्पलाईन १३९

## CHHATISGARH INVESTMENTS LIMITED CIN: L67120MH1982PLC331831 Regd. Office: 73-A, Central Avenue, Nagpur (MH) - 440018 cil\_rpr@rediffmail.com Ph: 0771-2214212 Website: www.cginvest.co.in UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

| (Rs in Lakhs except per share dat | For the Quarter Ended | Year Ended | 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 | 31.03.2023 | Unaudited | Audited | 8,749.89 2,065.21 Total income from operations (net) Net Profit/ (Loss) for the period (before tax, 7,416.39 341.91 exceptional and/or extraordinary items )

3. Net Profit/ (Loss) for the period before tax, (after (705.73) 19.27 7,416.37 351.55 (705.41) 196.76 12,937.92 5.183.70 4,343.73 20,679.09 and Other Comprehensive income (after tax))
Equity Share Capital
Earning per share (of Rs.10/- each) (for continuous) 33,538.52 25.80 8,399.60 25.80 (14,406.28) 25.80 15,877.14 25.80

For the Quarter Ended Year Ende 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 | 31.03.202 Particulars

## मेयो रुग्णालयाला संशोधनासाठी 'आयआयटी'ची साथ

🔳 अधिष्ठाता डॉ. संजय बिजवे यांचा प्रढाकार 📕 भारतीय तंत्रज्ञानाख्वारे वैद्यकीय उपकरणांची निर्मिती

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपुर: देशातील सर्वात जुन्या रुग्णालयांपैकी एक अस नागपरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) संशोधनासाठी इंद्रियन इन्स्टिट्यट ऑफ टेक्नोलॉजी ( आयआयटी ), मुंबईची साथ मिळणार आहे. दोन्ही संस्थांना एकत्र आणण्यासाठी मेयोचे अधिष्ठाता डॉ. संजय बिजवे यांनी पुढाकार घेतला आहे

वैद्यकीय उपकरणांसाठी 'मेड

aper loksatta

बऱ्याच प्रकल्पांतर काम - प्रा अत्रे

आयआयटी, मुंबई या संस्थेत रुग्णसेवेला मदत होईल असे तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत काम सुरू आहे. मेयोतील वैद्यकीय तज्ज्ञांचे अनुभव आणि गरजांबाबत काम सुरू आहे. मेयोतील वैद्यकीय तज्ज्ञांचे अनुभव शकेल. अत्याधुनिक डेटा विश्लेषण तंत्राचा उपयोग करून सुरुवातीच्या टप्प्यातच आजाराचे निदान केले जाऊ शकते, अशी माहिती प्रा. मिलिंद अत्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली

इन इंडिया'चा पर्याय शोधण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. आता वैद्यकीय उपकरणांत भारतीय यंत्र विकसित करण्यासाठी मेयो रुग्णालय आणि

आयआयटी, मुंबई एकत्र काम करणार आहेत. मेयो कॉम्प्लेक्सच्या सभागहात शक्रवारी 'सहकारी संशोधन आणि आरोग्य

सीमा' या विषयावर संवाद झाला यावेळी आयआयटी मुंबई येथील क्रायोजेनिक्सचे आयनॉक्स चेअर प्रा. मिलिंद अत्रे यांनी वैद्यकीय क्षेत्रात करण्यात आलेल्या संशोधनावर मार्गदर्शन केले यावेळी मेयोचे अधिष्ठाता डॉ संजय बीजवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राधा मुंजे उपस्थित होते. याप्रसंगी मेयो प्रशासन व आयआयटी, मुंबई एकत्र कसे काम करू शकेल. यावर चर्चा

भाणि तंत्रज्ञानातील नवनवीन

## **CIAN AGRO INDUSTRIES & INFRASTRUCTURE LIMITED**

Regd. Off: 4th Floor, Guipta Tower, Science College Road, Civil Lines, Nagpur - 440001
STATIMENT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & FINANCIAL YEAR ENDED
388) [DIV 2021 Ridges in Liad

Sr. No		Standalone				Consolidated													
		Quarter Ended 30-06-2023 Unaudited	Quarter Ended 31-03-2023 Unaudited	Quarter Ended 30-06-2022 Unaudited	Year Ended 31-03-2023 Audited	Quarter Ended 30-06-2023 Unaudited	Quarter Ended 31-03-2023 Unaudited	Quarter Ended 30-06-2022 Unaudited	Year Ended 31-03-2023 Audited										
										1	Total Income from Operations	2305.76	11152.97	4928.87	29115.24	2305.76	11171.68	4928.87	29141.71
										2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	48.87	22.51	59.60	75.34	43.91	37.63	57.79	84.75
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	48.87	22.51	59.60	75.34	43.91	37.63	57.79	84.75										
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31.98	(8.52)	46.05	24.83	27.02	6.24	44.24	33.89										
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	174.43	104.13	188.50	564.84	169.43	119.42	181.09	571.91										
6	Equity Share Capital	279858950	279858950	279858950	279858950	279858950	279858950	279858950	279858950										
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) -																		
	a) Basic :	0.11	-0.03	0.16	0.09	0.1	0.02	0.16	0.12										
	b)Diluted:	0.11	-0.03	0.16	0.09	0.1	0.02	0.16	0.12										

For CIAN Agro Industries & Infrastructure Limi Sd/-Nikhil Gadkari Managing Director